AccelerateBS India Ltd.

Imagine Digital. Think AccelerateBSi.



Date: August 08, 2024

To **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort Mumbai - 400001

Scrip Code: 543938 Scrip Id: ACCELERATE

Dear Sir/ Madam

Sub: Newspaper Advertisement with respect to the Notice convening 2nd Annual General Meeting of the Company

Pursuant to Regulation 30 and 44 read with Para A of Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 ("Listing Regulations"), Section 91 and Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 10 and Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014) as amended from time to time, and the Secretarial Standards of General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, we are enclosing herewith the copies of newspaper advertisement published in Business Standard (in English) and Pratahkal Marathi (in Marathi) on Thursday, August 08, 2024, regarding e-voting and other related information for 2nd Annual General Meeting of the Company.

The above Newspaper Publication is also available on the Company's website at www.acceleratebs.com/investors/corporate-announcement.

Kindly take the same on your record.

Thanking you, Yours Faithfully

For ACCELERATEBS INDIA LIMITED (Formerly known as *ACCELERATEBS INDIA PRIVATE LIMITED*)

Bhavika Mehta Company Secretary and Compliance Officer

Encl.: A/a

AccelerateBS India Ltd.

Distinctive Nos.

86500919 to 86503418

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 2500 Equity shares of FV Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No.0485645 of GUJARAT NARMADA VALLEY FERTILIZERS & CHEMICALS LTD, having its registered office at P O CHEMICALS LTD, having l

Narmadanagar, Bharuch, Gujarat, 392015 registered in the name of USHA'S BHAT and NODA SUBRAYA BHAT have been lost. USHA SUBRAYA BHAT and NODA SUBRAYA BHAT have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the

FROM

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that (i) Mrs. Carol Pereira (PAN AIKPP3836B)

and Mr. Shannon Pereira (PAN AQCPP0146Q) both residing at Flat No.2

400 050; (ii) Mr. Enrico Bosco Lopes Pereira (PAN ADMPP6308B) residing at Flat No.1, First Floor, Basil House, 46, Pali Village Road, Bandr

West), Mumbai 400 050 and (iii) Mr. Randolf Glen Ferreira (PAN

AAFPF3606G), residing at Flat No.2, First Floor, Basil House, 46, Pal

Village Road, Bandra (West), Mumbai 400 050, have agreed to sell all thei

espective right, title and interest in the properties as more particularly

escribed in the First Schedule, the Second Schedule and the Third

Schedule hereunder written (collectively "Property") respectively, being

All persons/ entities having any claim, objection, demand, share right, title nterest and/or benefit in respect of or against the said Property or an part/portion thereof including in any transferable development rights TDR), floor space index (FSI) or any built-up areas constructed and/or to be

constructed on the Land (as defined hereinbelow), by way of sale, transfer ssignment, exchange, right, title, interest, share, benefit, lease, sub-lease

tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrance occupation, care-taker basis, covenant, trust, easement, gift, inheritance

bequest, maintenance, possession, development rights, right of way eservation, family arrangement/settlement, agreement, lis-pendens, decree

or order of any Court of Law or otherwise howsoever and of whatsoever

nature are hereby requested to give notice thereof in writing, along with documentary evidence, to the undersigned by way of email a roopali.gosar@dhavalvussonji.com and objections@ dhavalvussonji.com, within 14 (fourteen) days from the date hereo failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be onsidered to have been waived, released, relinquished and/or abandoned. THE FIRST SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Property owned by Mrs. Carol Pereira and Mr. Shannon Pereira) All that piece and parcel of land bearing CTS No. F/555 admeasuring 235.80 square metres or thereabouts and CTS No. F/556 admeasuring 8.70 square metres or thereabouts and admeasuring in aggregate 244.50 square metres or thereabouts, lying being and situate at Pali Village, Bandra (West) Mumbai – 400 050, Taluka Andheri, Registration District of Mumba Suburban ("Land") together with Flat No. 2 situate on the ground floo admeasuring about 766.64 square feet carpet area together with the entire porch area in the front of the structure known as 'Basil House' bearing House No.46, Municipal No.H-5782 standing on aforesaid Land alongwith

THE SECOND SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO (Property owned by Mr. Enrico Bosco Lopes Pereira) Flat No.1 situate on the first floor admeasuring about 661.70 square fee carpet area and balcony area of 85.33 square feet carpet area in the structur known as 'Basil House' bearing House No.46, Municipal No.H-5782 standing on land bearing CTS Nos. F/555 and F/556, situate, lying and being at Pali Village, Bandra (West), Mumbai 400 050 in Village Bandra, Taluka

THE THIRD SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

(Property owned by Mr. Randolf Glen Ferreira)

Flat No.2 situate on the first floor admeasuring about 626 square feet carpe

area and balcony area of 85.33 square feet carpet area in the structure known

as 'Basil House' bearing House No.46, Municipal No.H-5782 standing or

and bearing CTS Nos. F/555 and F/556, situate, lying and being at Pal

Village, Bandra (West), Mumbai 400 050 in Village Bandra, Taluki Andheri, Registration District of Mumbai Suburban.

Dated this 8th day of August, 2024

Andheri, Registration District of Mumbai Suburban

Ground Floor, Basil House, 46, Pali Village Road, Bandra (West), Mumba

company within 15 days of the publication of this notice

Certificate

Nos.

921048 to

Name of the Company

Date: 08/08/2024

Place: Mumbai

Gujarat Narmada Valley

Fertilizers & Chemicals Ltd 921097

he owners thereof in favour of our client.

CIN: L29142TN1961PLC004568

Regd. Office: 108, Mount Poonamallee Rd

Porur, Chennai - 600 116

W.S. INDUSTRIES (INDIA)

LIMITED

TENDER NOTICE

Bank invites tender from reputed PR Agencies for "Empanelment of PR Agency in the Bank" for enabling its Public Relations services on Government e-Marketplace (GeM). For details of the RFP, refer Tenders on Bank's website https:// punjabandsindbank.co.in, CPPC and e-Marketplace (GeM) Portal. Last date of submission of bids is 31.08.2024.

For further details, please visit

Date: 07.08.2024 Assistant General Manager (PR)

Securities

Folio No.

Name of Share holder

0485645

USHA SUBRAYA BHAT & NODA SUBRAYA BHAT

NOTICE Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company has been scheduled to be held on Wednesday the 14th August 2024, to Consider and take on record, nter-alia, Unaudited Financial Statements of the Company for the

> for W.S. Industries (India) Limited

quarter ended 30th June 2024.

08.08.2024 **Company secretary**

DOLFIN RUBBERS LIMITED Regd. Office: 26 A, Bhai Randhir Singh Nagar, Ludhiana, Punjab-141012, CIN: L25112PB1995PLC017160

Email: dolfintube@gmail.com; Website: www.dolfintyres.com

(₹ in Lakhs									
Sr.	Particulars	(Quarter Ende	d	Year Ended				
No.		30.06.2024 UNAUDITED	31.03.2024 AUDITED (Refer Note.2)	30.06.2023 UNAUDITED	31.03.2024 AUDITED				
1	Total Income from Operations	3872.84	3487.31	2775.07	12640.95				
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	242.02	207.61	125.89	662.38				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	242.02	207.61	125.89	662.38				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	183.53	148.86	87.22	474.63				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	181.59	149.77	96.27	480.64				
6	Equity Share Capital	1002.99	1002.99	1002.99	1002.99				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-				
8	Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for								

2. Diluted: 1.83 1.48 0.87 4.73 Notes: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and the listed

1.83

entity. (www.dolfintyres.com). 2. The figures of the quarter ended 31 March 2024, as reported in these unaudited financial results, are the balancing figures between Audited figures in respect of the full year and published year to date figures upto the end of third quarter of the relevant financial year. Also, the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subject to audit.

For DOLFIN RUBBERS LIMITED

Place: Ludhiana Date: 7th August, 2024

continuing and discontinued

operations)

1. Basic:

KAWALJIT SINGH Chairman & Managing Director DIN: 00942794

4.73

0.87

AccelerateBSi

ACCELERATEBS INDIA LIMITED (Formerly known as AccelerateBS India Private Limited)
CIN: L72200MH2022PLC390266 | Email: investors@acceleratebs.com

Website: www.acceleratebs.com Registered Office: 604, Quantum Tower, Rambaug Lane,

Malad West, Mumbai Maharashtra - 400064

NOTICE OF THE SECOND (2ND) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Second (2"d) Annual General Meeting ('AGM') of AccelerateBS India Limited (formerly known as AccelerateBS India Private Limited) (the Company) will be held on Friday, August 30, 2024 at 03:00 pm (IST) through Video-Conference Facility / Other Audio-Visual Means ('VC'). In compliance with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs & Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, issued by the Securities and Exchange Board of India (referred to as 'the Circulars'), the Companies are allowed to conduct the AGM through VC to

presence of the Members at a common venue. In compliance with the Circulars, the electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report 2023-24, have been sent to all the Shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participants. These documents are also available on the Company's website at www.acceleratebs.com, on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The dispatch of the Notice of AGM through emails has been

transact the business set out in the Notice convening the AGM, without the physical

completed on August 07, 2024. Shareholders holding shares in the Company as on the cut-off date, i.e., as on Friday, August 23, 2024, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting'). The voting rights of the Shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company. Shareholders participating through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103

of the Companies Act, 2013 ('the Act'). All the Shareholders are informed that: Their assent or dissent through e-voting only. The Company has availed the services of NSDL for facilitating e-voting to enable the Shareholders to cast their votes electronically. The detailed procedure for e-voting is enumerated in the

Notes to the 2nd AGM Notice ('AGM Notice'). Notice is also given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, that the **Register of Members and Share Transfer Book** of the Company will remain closed from **Saturday, August 24, 2024 to Friday, August 30, 2024 (both days inclusive)** for the purpose of AGM. The remote e-voting shall commence on Tuesday, August 27, 2024 (09:00 a.m.

The remote e-voting shall end on Thursday, August 29, 2024 at (05:00 p.m. IST).

The Company has appointed Ms. Amita Desai, of Amita Desai & Co., Practicing Company Secretaries, (FCS no.: 4180 and CP 2339), Mumbai, to act as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process as well as for e-voting

during the 2nd AGM of the Company, in a fair and transparent manner. Shareholders may note that:

Once the vote on a resolution is cast by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently; The facility for voting will also be made available during the AGM, and those

Shareholders present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM;

The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.

vii. Members who have not registered their email address(es) or acquired shares after the dispatch of the Notice and holding of shares as on cut-off date i.e. Friday, August 23, 2024 can refer the notes to the AGM Notice under "The Instructions for Members for Remote e-voting and joining AGM" to attend the AGM and /to cast their vote through remote e-voting or e-voting during the AGM.

viii. For permanent registration/updation of their e-mail addresses, members are requested to register/update the same with the relevant Depository Participants. In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Members may write to investors@acceleratebs.com on or before Friday, August 30, 2024.

In case of queries relating to remote e-voting, Shareholders may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual in the 'Downloads' section of NSDL's website or call the toll-free no.: 022 - 4886 7000 and 022 – 2499 7000 or contact Ms. Rimpa Bag, Assistant Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.com

The results of the remote e-voting and votes cast during the AGM shall be declared within two working days from conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer Report, shall be placed on the Company's website at www.evoting.nsdl.com immediately after their declaration and communicated to the Stock Exchange where the Company's shares are listed viz BSE and be made available on their website at www.bseindia.com.

Place: Mumbai **Date:** August 07, 2024

For AccelerateBS India Limited Mr. Kunal Arvind Shah Chairman and Managing Director DIN: 06982652

TVS MOTOR COMPANY LIMITED

Registered Office: "Chaitanya" No.12 Khader Nawaz Khan Road Nungambakkam Chennai - 600006 CIN 135921TN1992PLCO22845 Website: tvsmotor.com Email: contactus@tvsmotor.com Ph:044 28332115

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that the following share certificate (s) issued. by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holders / the legal heirs of the registered holders thereof have applied to the company for issue of duplicate share certificate (s)

Folio no.	Share cert. no.	No. of shares		Name of registered holder
A08113	5980 16878	1000 1000	5696151- 5697150 240385642 - 240386641	AJAY LAXMICHAND RUNWAI

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim wil be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates.

Place · Chennai For TVS Motor Company Limited Date: 7th August 2024 K. S. Srinivasan (Company Secretary)



E-mail: secretarial@edclgroup.com; Website: www.edclgroup.com Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 14th day of August, 2024, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the

ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED

guarter ended on 30th June, 2024. The Trading Window for dealing in the shares of the Company has been closed for all Designated Employees and their Immediate Relatives, Directors & Promoters

This information is also available on the website of the Company www.edclgroup.com and Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.

By Order of the Board for Energy Development Company Limited

Vijayshree Binnani Place: Kolkata Date: 07th August, 2024 (Company Secretary)

SANGHVI MOVERS LIMITED **SANGHVI CRANES**

CIN: L29150PN1989PLC054143 Registered Office: Survey No 92, Tathawade, Taluka - Mulshi, Pune - 411033 Tel.: +91 20 66744700, 8669674701/2/3/4 • Email : sanghvi@sanghvicranes.com • Website : www.sanghvicranes.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED AS ON 30 JUNE 2024

			Standalone	Consolidated		
Sr.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended
No.	Particulars	30 June 2024 (Unaudited)	31 March 2024 (Audited)	30 June 2023 (Unaudited)	30 June 2024 (Unaudited)	30 June 2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	17,055.96	64,670.32	15,210.37	17,046.01	15,210.37
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,568.34	25,240.24	5,606.92	5,558.05	5,611.72
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,568.34	25,240.24	5,606.92	5,558.05	5,611.72
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,059.40	18,794.17	4,173.88	4,049.11	4,178.68
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		(18.95)			-
6	Equity Share Capital	865.76	865.76	865.76	865.76	865.76
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	100,348.75			
8	Earnings per share (before extraordinary items) (of Rs. 2 each) (not annualised):					
	(a) Basic	9.38	43.42	9.64	9.35	9.65
	(b) Diluted	9.38	43.42	9.64	9.35	9.65

Note:

Place : Pune

: 07 August 2024

1. The above is an extract of the detailed format of quarterly unaudited financial results of the Company and the Board of Directors has approved the above financial results and its release at their meeting held on 07 August 2024. The statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results, filed with the stock exchanges. The full format of the Quarterly Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company website www.sanghvicranes.com

For & on behalf of Board of Directors of

Sanghvi Movers Limited

Associate Partner Rishi C. Sanghvi

Managing Director

Dhaval Vussonji & Associates Advocates and Solicitors

Roopali Gosar

he common use of the terrace

refex

Refex Industries Limited

CIN: L45200TN2002PLC049601 Registered Office: Second Floor, Refex Towers, Sterling Road Signal, 313, Valluvar Kottam High Road, Nungambakkam, Chennai – 600034, Tamil Nadu. Tel: +91-44-35040050 / Website: www.refex.co.in / E-mail: investor.relations@refex.co.in

NOTICE OF 22ND ANNUAL GENERAL MEETING (e-AGM), e-VOTING, REMOTE e-VOTING, AND CUT-OFF DATE

[THIS IS FURTHER TO OUR EARLIER NOTICE PUBLISHED ON AUGUST 06, 2024 REGARDING e-AGM]

NOTICE is hereby given that:

- 1. The 22nd Annual General Meeting (e-AGM) of Refex Industries Limited is scheduled to be held on Friday, August 30, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility, to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice dated August 05, 2024 convening the 2 the Companies Act, 2013 ("Act"), read with Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with MCA General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with General Circular No.10/2022 dated December 28, 2022 read with General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 19/2021 dated December 08, 2021 read with General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 read with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No.14/2020 dated April 08, 2020 read with General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and other circulars issued in this regard (collectively referred to as "MCA Circulars"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No.: Circular No. SEBI/HO/CFD/PDD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 read with SEBI/ HO/CFD/PoD2/P/ CIR/2023/4 dated January 05, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as "SEBI Circulars").
- 2. In compliance of the provisions of Sections 101 and 136 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, the Notice setting out the business to be transacted at the e-AGM along with the Explanatory Statement and the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 have been sent through electronic mode only to the members whose e-mail IDs are registered with the Depositories/ the Depository Participants/ the Company/ the RTA, whose names appear in the Company's Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories, as on Friday, August 02, 2024. The Annual Report including the Notice of e-AGM are also available on the Company's website www.refex.co.in, website of the stock
- exchanges, i.e., the BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. 3. The Dispatch of Notice of e-AGM through e-mails has been completed on August 07, 2024.

Remote Voting Through Electronic Mode ("Remote e-Voting") and e-Voting during e-AGM Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and the Secretarial Standard on General Meetings (SS-2). Members holding shares either in physical form or dematerialized form, are provided with the facility to cast their vote on all the resolutions set forth in Notice of e-AGM using electronic voting system from a place other than the venue of AGM ("Remote e-Voting"), provided by National Securities Depository Limited (NSDL). All the members are informed that:

The Business as set forth in the Notice of e-AGM may be transacted through voting by electronic means:

The remote e-Voting shall commence on Tuesday, August 27, 2024 (09:00 a.m. IST): The remote e-Voting shall end on Thursday, August 29, 2024 (05:00 p.m. IST) and shall not be allowed beyond this time:

iv. The Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means and/or e-Voting during e-AGM is Friday, August 23, 2024. The voting rights of the member shall be in proportion with the

paid-up value of their shares in the equity share capital of the Company as on Cut-off date i.e., Friday, Friday, August 23, 2024. Any person, who becomes the member of the Company after dispatch of the Notice of the e-AGM and holding shares as on the Cut-off date i.e., Friday, August 23, 2024, may obtain the user ID and Password by sending a request at evoting@nsdl.com or to the Company at investor.relations@refex.co.in or to the RTA at Cameo Corporate Services Limited at investor@cameoindia.com. by mentioning their Folio No./DP ID and Client ID. However, if a member is already registered with NSDL for remote e-Voting/ e-Voting, the member can use the existing user ID and Password for

casting his/her vote through remote e-Voting/ e-Voting during e-AGM; vi. The Members may note that:

a. once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b. the facility for e-Voting on **NSDL** platform shall also be available at the e-AGM:

the members who have exercised their vote by remote e-Voting may also attend the e-AGM but shall not be entitled to cast their vote again;

d. a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e., Friday, August 23, 2024, shall be entitled to avail facility of remote e-Voting as well as e-Voting at the e-AGM:

e a person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only.

vii. The detailed procedure and instructions for remote e-Voting / e-Voting are provided in the Notice of the e-AGM and e-mail sent to each shareholder.

e-mail at mhkguptal8@gmail.com with a copy marked to NSDL at evoting@nsdl.com and to the Company at investor.relations@refex.co.in.

viii. In case members have any queries or issues regarding e-voting facility, they may refer the (i) Frequently Asked Questions (FAQs) or e-voting user manual for members, available under download

section at www.evoting.nsdl.com, or (ii) call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or (iii) send a request to (Ms. Pallayi Mhatre, Senior Manager) at evoting@nsdl.com ix. Ms. Mehak Gupta [FCS – 10703 & COP No. 15013], Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinizer by the Board of Directors of the Company, to scrutinize the entire remote

e-Voting process and e-Voting during e-AGM, in a fair and transparent manner. Pursuant to the provisions of the Act, a member entitled to attend and vote at AGM is entitled to appoint a proxy to attend and vote on his / her behalf and the proxy need not be a member of the Company, Since, this e-AGM is being held pursuant to the MCA Circulars and the SEBI Circulars through VC / OAVM, the requirement of physical attendance of members has been dispensed with. Accordingly, in terms of the MCA Circulars and the SEBI Circulars, the facility for appointment of proxies by the members will not be available for this e-AGM and hence the proxy form, attendance slip and route map of AGM are not annexed to the Notice. However, corporate members intending to appoint their authorized representatives pursuant to Section 112 and 113 of the Act, as the case

Voting Results

Place: Chennai

Date: August 07, 2024

The voting results along with the Consolidated Report of the Scrutinizer shall be placed on the Company's website at www.refex.co.in, NSDL's website at www.evoting.nsdl.com and also on the website of Stock Exchange, BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, within 2 working days of the conclusion of the meeting, after declaration of the voting results by the Chairman or a person authorized by him in writing. Subject to receipt of requisite number of votes, the Resolutions shall be deemed to be passed on the date of the e-AGM, i.e., August 30, 2024.

may be, to attend the e-AGM through VC / OAVM or to vote through remote e-Voting/e-Voting during e-AGM, are requested to send a certified true copy of the board resolution to the Scrutinizer by

For Refex Industries Limited **Ankit Poddar**


Company Secretary & Compliance Officer (ACS - 25443)





शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, सेन्सेक्स ८७५ अंकांनी वधारला गुंतवणूकदारांनी कमावले ८.३३ लाख कोटी

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) : भारतीय शेअर बाजारासाठी दिवस अतिशय चांगला होता आणि सेन्सेक्समध्ये सकाळपासून सुरू असलेली तेजी संध्याकाळी तेजीसहच थांबली. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये प्रचंड तेजी आल्याने गुंतवणूकदारांनी भरघोस कमाई केली आणि एका दिवसात साडेआठ लाख कोटी रुपयांहुन अधिक रकमेची भर पडली. बीएसई सेन्सेक्स ८७४.९४ अंकांनी वधारून ७९,४६८ वर बंद झाला. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०४.९५ अंकांनी म्हणजेच १.२७ टक्क्यांच्या वाढीसह २४,२९७ वर बंद झाला. सेन्सेक्सच्या ३० पैकी २५ शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसन आली आणि केवळ ५ शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी पोर्ट्स ३.४२ टक्क्यांनी वधारून बंद झाला आणि सेन्सेक्समध्ये तो सर्वाधिक वधारला. त्यानंतर पॉवरग्रिड ३.२० टक्क्यांनी वधारून बंद झाला. घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक २.५४ टक्क्यांनी तर एचयूएल ०.३३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. टेक महिंद्रा, टायटन आणि भारती एअरटेलही घसरणीसह रेड झोनमध्ये बंद झाले.





अंकांच्या बंपर वाढीसह ५०,११९ वर बंद झाला. बँक निफ्टीचे १२ पैकी १० शेअर्स वधारले आणि इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक घसरले. सेन्सेक्समध्ये पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स सर्वाधिक दोन टक्क्यांनी वधारले, त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, बंधन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्येही वाढ झाली. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ४४८.६२ लाख कोटी रुपयांवर आलं. मंगळवारी बीएसईचं मार्केट कॅप ४४०.२७ लाख कोटी रुपये होतं. म्हणजेच गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ८.३३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

भारतीयांच्या

प्रयत्नांचा परिणाम आहे.

टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹१.८६ लाख कोटींचा कर नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) झाली आहे. विशेष म्हणजे, या

: दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सरकारला एकूण १,८६,४४० कोटी रुपयांचा कर भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम ९ हजार कोटी रुपयांनी जास्त आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालातुन ही माहिती समोर आली आहे.

शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्टीजचे मार्केट कॅप सर्वाधिक आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात २० लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप ओलांडणारी रिलायन्स ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. या आकड्याला आतापर्यंत अन्य कोणतीही कंपनी स्पर्श करू शकलेली नाही. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मागील आर्थिक

वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढ

रोजी पर्ण करण्यात आली आहे.

निर्धारित करण्यासाठी गहीत धरण्यात येणार आहे.

सर्व समभागधारकांना सचित करण्यात येते की .

सभेच्या उद्देश्याने बंद राहतील.

बाबतीत रिलायन्स ही जगातील ४८वी कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्सने १० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

मागील आर्थिक वर्षात कंपनीने समारे ३ लाख कोटींची निर्यात केली होती. गुंतवणुकीच्या बाबतीतही रिलायन्स अव्वल आहे. वार्षिक अहवालानुसार, रिलायन्सने २०२३-२४ या आर्थिक वर्षात १ लाख ३५ हजार कोटी रुपयांहन गुंतवणुक केली.

रिलायन्स इंडस्टीजचे प्रमख अंबानी वार्षिक अहवालात म्हटले दशकात भारताचे पटींनी वाढले आहे. अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या या जगात भारत स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून चमकत आहे. सर्व क्षेत्रातील मजबूत

AccelerateBSi

एक्सलरेटबीएस इंडिया लिमिटेड

(यापर्वीची ओळख एक्सलरेटबीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)

सीआयएन : एल७२२०० एम एच २०२२ पीएलसी ३९०२६६ इ मेल : investors@acceleratebs.com

संकेतस्थळ: www.acceleratebs.com नोंदणीकत कार्यालय: ६०४. क्वांटम टॉवर, रामबाग लेन, मालाड पश्चिम, मंबई, महाराष्ट्र ४०००६४

दुसऱ्या (२ ऱ्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे **सचित** करण्यात येते की, **एक्सलरेटबीएस इंडिया लिमिटेड (यापुर्वीची ओळर**

एक्सलरेटबीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) (कंपनी) यांची दुसरी (२ री) वार्षिक सर्वसाधारण

सभा (एजीएम) शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३. ०० वाजता (भारतीय प्रमाण

वेळेच्या अनुसार) व्हिडीओ कॉन्फरिन्संग सविधा / अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमांतून (व्हीसी

घेण्यात येणार आहे. सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/ २०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ जे कॉर्पोरेट व्यवहा

मंत्रालय यांनी जारी केले आहे आणि परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएफडी - पीओडी -२

पी / सीआयआर / २०२३/ १६७ दिनांकीत ०७ ऑक्टोबर २०२३ जे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ

इंडिया यांनी जारी केले आहे (एकत्रित उल्लेख "**परिपन्नके**") यांच्या अनुसार कंपनीला एजीएमच्या सूचनेत

नमूद करण्यात आलेल्या विषयांवर कामकाज घेण्यासाठी एजीएम व्हीसीच्या माध्यमातून घेण्यास तसेच

परिपत्रकाच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत तसेच त्यासह वार्षिक अहवात

२०२३- २४ अशा समभागधारकांना पाठविण्यात आले आहेत ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी डिपॉझिटरी पर्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ही प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थ

www.acceleratebs.com येथे तसेच स्टॉक एक्सेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि

एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना इ मेलच्या माध्यमातन निर्गमित करण्याची प्रक्रिया ०७ ऑगस्ट २०२४

असे समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक २३

ऑगस्ट २०२४ रोजी उपलब्ध आहेत ते समभागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संचनेत नमद केलेल्य

विषयांवर, एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या इलेक्टॉनिक मतदान पद्धतीच्या माध्यमातः

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात. (दूरस्थ इ मतदान). समभागधारकांचे

समभागांच्या संख्येवर अवलंबून असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसीच्या माध्यमातून उपस्थित

असलेल्या समभागधारकांची संख्या कंपनी कायदा २०१३ (<mark>कायदा)</mark> चे कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या

१ त्यांची सहमती किंवा असहमती केवळ इ मतदानाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. समभागधारकांना

इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान करता यावे यासाठी इलेक्टॉनिक मतदान सविधा उपलब्ध करून

देण्याकरिता कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे. इ मतदानाच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील र

. याद्वारे असेही सचित करण्यात येते की कायद्याच्या कलम ९१ च्या तरतदींच्या अनसार तसेच त्यासह वाचा

कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन) नियम २०१४ चा नियम १० तसेच सेबी (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ४२ यांच्या अनसार

कंपनीच्या सभासद नोंद आणि शेअर ट्रांसफर पुस्तिका शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ ते शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण

. दरस्थ इ मतदान कालावधीला **मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी (भारतीय प्रमाण**

र. दरस्थ इ मतदान कालावधी **गरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी (भारतीय प्रमाण वेळेच्या**

. दूरस्थ इ मतदान प्रक्रिया तसेच २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने

श्रीमती अमिता देसाई, अमिता देसाई अँड कंपनी, प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरीज (एफसीएस

ए) समभागधारकाने एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करण्याची बी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि असे समभागधारक जे वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसीच्या माध्यमातन उपस्थित असतील आणि ज्यांनी ठरारांवर दरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सी) ज्या समभागधारकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्व बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा

). असे सभासद ज्यांनी आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही तसेच असे सभासद ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेतले आहेत

आणि कट ऑफ तारीखे म्हणजेच शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत अशा व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील सूचना ज्या "सभासदांना दूरस्थ इ मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान" या मथळ्याखाली देण्यात आल्या आहेत, त्यांचा

८ इ मेल तपशिलाची स्थायी नोंदणी तसेच इ मेल तपशील अद्ययावत करण्यासाठी सभासदांना आवाहर करण्यात येते की त्यांनी ही नोंदणी संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे करून घ्यावी. इ मेल तपशिलाची नोंदणी करण्याच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास सभासव

investors@acceleratebs.com येथे शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी संपर्क दूरस्थं इ मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास सभासद एनएसडीएल यांचे संकेतस्थळ येथे डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स तसेच इ मतदान यजर मॅन्यअल यांचा संदर्भ घेऊ शकतात तसेच टोलफ्री क्रमांक ०२२-४८८६७००० आणि ०२२- २४९९७००० येथे संपर्क साधू शकतात किंवा **श्रीमती रिम्पा बाग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल,** ट्रेड वर्ल्ड ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम) मुंबई-४०००१३ येथे संपर्क साधू शकतात किंवा इ मेलच्या माध्यमातून <u>evoting@nsdl.com</u> येथे

१० दरस्थ इ मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान झालेले इ मतदान यांचे निकाल वार्षिव सर्वसाधारण सभा संपल्यानंतर दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, जाहीर झालेले निकाल तसेच त्यासह छाननी अधिकारी यांचा अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.acceleratebs.com</u> येथे जाहीर

झाल्यानंतर ताबडतोब प्रसिद्ध करण्यात येतील तसेच ते एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथेही प्रकाशित करण्यात येतील आणि जिथे कंपनीचे समभाग सचिबद्ध

आहेत अशा भांडवली बाजारांच्या संकेतस्थळांवर म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ

www.bseindia.com येथे प्रकाशित करण्यात येतील.

वेळेच्या अनुसार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल)

क्रमांक ४१८० आणि सीपी २३३९), मुंबई यांची नियुक्ती केली आहे.

अनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता बंद होईल)

. समभागधारकांनी कपया नोंद घ्यावी की

संदर्भ घेऊ शकतात

संपर्क साध शकतात.

दिनांक: ०७ ऑगस्ट २०२४

ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत (एजीएम सचना) विस्ताराने देण्यात आला आहे.

मताधिकार हे कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात समभागधारकांकडे उपलब्ध असलेल

सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनुमती देण्यात आली आहे.

पोझीट्रॉन एनर्जी लिमिटेड आयपीओ १२ ऑगस्ट रोजी खुला होणार

गॅस उद्योगातील व्यवस्थापन आणि तांत्रिक सेवांमध्ये कार्यरत असलेली पोझीट्रॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने १२ ऑगस्ट २०२४ रोजी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) आणण्याची योजना जाहीर केली आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनी सर्वोच्च बँडवर ₹ ५१.२१ कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, आणि हे शेअर्स NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. इश्यू आकार ₹ १० दर्शनी २०,४८,४०० इक्विटी शेअर्सपर्यंत आहे.

(प्रतिनिधि) : ऑईल आणि

QIB अँकर पोर्शन 4,23,700 पेक्षा जास्त शेअर्स इक्विटी क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल पेक्षा इक्विटी शेअर्स नाही. नॉन-

७ इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) – २,९२,२०० पेक्षा कमी इक्विटी शेअर्स नाही. रिटेल व्यक्तिगत गुंतवणूकदार (RII) – ६,८१,६०० पेक्षा कमी इक्विटी शेअर्स नाही. मार्केट मेकर - १,०२,६०० इक्विटी शेअर्स

IPO मधून मिळणारी

निव्वळ रक्कम कार्यरत

भांडवलाच्या आवश्यकतांसाठी

आणि सामान्य कॉर्पोरेट

उद्दिष्टांसाठी वापरली जाईल.

अँकर पोर्शनसाठी बोली ०९ ऑगस्ट २०२४ रोजी उघडेल. आणि इतर सर्व श्रेणींसाठी हा इश्यू १२ ऑगस्ट २०२४ रोजी सदस्यतेसाठी उघडेल आणि १४ ऑगस्ट २०२४ रोजी बंद होईल. या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. या इश्यूसाठी रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे.

gandhar गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : १८ वा मजला, डीएलएच पार्क, एस. व्ही. रोड, गोरेगाव (प), मुंबई ४०० ०६२.

दूर. +९१-२२-४०६३५६०० फॅक्स : +९१ २२-४०६३५६०१ ईमेल : investor@gandharoil.com वेबसाइट : www.gandharoil.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय अहवालाचा सारांश

(रक्कम मिलीअन मध्ये)

अ.	विवरण		वष अखार			
क्र		३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	39.03.2028	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९,९४८.१६	९,३९२.४१	१०,७०३.६०	४१,१३२.१४	
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबी)	४६०.२०	१९२.१२	६७०.९०	२,१०३.०४	
э.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबी)	४६०.२०	१९२.१२	६७०.९०	२,१०३.०४	
٧.	कालावधीकरिता नफा/ (तोटा) (कर पश्चात, अतिविशेष व/वा अतिक्ति बाबी पश्चात)	३२६.५०	१२१.१२	५४२.३७	१,६५३.१६	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (समाविष्ट नफा व तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	1 1 - 1 1	११७.५७	५३८.८१	१,६२०.४५	
ξ.	इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)	१९५.७४	१९५.७४	१६०.००	१९५.७४	
७.	अन्य इक्विटी -	-	-	-	११,५२६.३७	
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. २/- प्रत्येकी)					
	(चालू व खंडित कार्यचलनाकरिता) -					
	(मूळ व सौम्य)	3.80	१.०६	५.५९	१६.२७	

			तिमाही अखोर		वर्ष अखोर
अनु. क्र	विवरण	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	38.03.2028
Уn		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७,९०२.९१	७,१७२.७९	६,९७८.१६	२८,४१७.३८
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबी)	४२३.१७	१३१.९०	५१३.६६	१,६३६.२०
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबी)	४२३.१७	१३१.९०	५१३.६६	१,६३६.२०
٧.	कालावधीकरिता नफा/ (तोटा) (कर पश्चात, अतिविशेष व/वा अतिक्ति बाबी पश्चात)	२८९.७३	६०.९५	३८५.३३	१,१८७.१०
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (समाविष्ट नफा व तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)		६१.२४	३८२.७६	१,१८५.८७
ξ.	इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)	१९५.७४	१९५.७४	१६०.००	१९५.७४
७ .	अन्य इक्टिी	-	-	-	१०,९२७.३७
۷	उत्पन्न प्रति शेअर (रु. २/- प्रत्येकी)				
	(चालू व खांडित कार्यचलनाकरिता) (मूळ व सौम्य)	३.१९	०.७१	8.83	१३.७५

टीप : वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल तिमाही व वर्ष अखेर वित्तीय विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट www.gandharoil.com व तसेच बीएसई लिमिटेड www bseindia.com व एनएसई www.nseindia.com वर उपलब्ध आहे, कंपनीचे शेअर्स सचीत आहेत.

वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे दि. ०७ ऑगस्ट, २०२४ रोजी सभेमध्ये आयोजित केला आहे गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या आदेशान्वये

ठिकाण : मुंबई दि. ०७ ऑगस्ट, २०२४

थणलेण पारेख संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०२२२५७९५

ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड

५०१, पुजीत प्लाझा, पाम बीच रोड, सेक्टर ११, के. स्टार हॉटेलच्या समोर, सीबीडी स्टेशनजवळ, बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४. टेलेफॅक्स : +९१ २२२७५७०७१० मो. क्र. ०९६१९४९७३०५

वेबसाइट : www.dhruvconsultancy.in ईमेल आबडी : cs@dhruvconsultancyin, info@dhruvconsultancy.in सीआवपस क्र. : L74999MH2003PLC141887

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (ह. लाखात प्रति गोअसं वगळता)

अ.	विवरण		तिमाही अखोर		वर्ष अखोर
क्र		३०.०६.२०२४	38.03.7078	३०.०६.२०२३	39.03.7078
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	एकूण उत्पन्न	२००१.५३	२५००.६७	११५१.४४	८२४१.२१
٦.	कर पूर्व नफा	११०.००	८५.३४	१०१.७२	६८५.१६
₹.	कर खर्च (उद्भवलेले कर समाविष्ट)	२२.४८	४२.०१	१४.१०	९६.४७
٧.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा	८७.५२	83.33	८७.६२	५८८.६९
ч.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय) (निव्वळ कर)	(०.५८)	4.88	(२.५९)	(7.33)
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	८६.९४	શ્રી. ১૪	८५.०३	५८६.३६
७.	प्रदानित इकिटी शेअर्स भांडवल (रु. १०/- प्रत्येकी)	१,५८८.८८	१५८८.८८	१५०९.६०	१५८८.८८
۷.	मूल्यांकन राखीव वगळता आरक्षित				५०३८.५२
٩.	१) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	0.44	0.79	०.५९	3.2.6
	२) सौम्य उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	0.44	0.79	0.48	3.2.6
	(तिमाहीकरिता वार्षिक नाही)				
	इक्विटी शेअर्सवर अंतरिम लाभांश (रु.)				0.24
	इक्विटी शेअर्सवर अंतिम लाभांश (रु.)				-
	इक्विटी शेअर्सवर एकुण लाभांश (रु.)				0.24

टाप: १. वरील हे दि. ३० जून, २०२४ अखेर तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३० जून, २०२४ रोजी अखेर तिमाहीकरिता वित्तीय अहवाल कंपनीची वेबसाइट www.bseindia.com व वेबसाइट www.nseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया यांच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. ति अर्था पंचताइट पर उपराच्य जाह. दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र	विवरण		वर्ष अखोर			
		३०.०६.२०२४ ३१.०३.२०२४		३०.०६.२०२३	39.03.7078	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
٤.	एकूण उत्पन्न २००१.५३	२५००.६७	११५१.४४	८२४१.२१		
٦.	कर पूर्व नफा	११०.००	८५.३४	१०१.७२	६८५.१६	
ş.	कर खर्च (उद्भवलेले कर समाविष्ट)	२२.४८	४२.०१	१४.१०	९६.४७	
٧.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा	८७.५२	83.33	८७.६२	५८८.६९	
ч.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय) (निव्वळ कर)	(०.५५)	4.88	(२.५९)	(२.२९)	
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	८६.९७	४८.८१	८५.०३	५८६.४०	
७.	प्रदानित इकिटी शेअर्स भांडवल (रु. १०/- प्रत्येकी)	१,५८८.८८	१५८८.८८	१५०९.६०	१५८८.८८	
۷.	मूल्यांकन राखीव वगळता आरक्षित			५०३८.५२		
٩.	१) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	०.५५	0.79	0.48	33\$	
	२) सौम्य उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	०.५५	0.79	0.48	3.3.5	
	(तिमाहीकरिता वार्षिक नाही)					
	इक्विटी शेअर्सवर अंतरिम लाभांश (रु.)	0.24				
	इक्विटी शेअर्सवर अंतिम लाभांश (रु.)	-				
	इक्विटी शेअर्सवर एकुण लाभांश (रु.)	0.24				

.14 : ४. वरील हे दि. ३० जून, २०२४ अखेर तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. हि. ३० जून, २०२४ रोजी अखेर तिमाहीकरिता वित्तीय अहवाल कंपनीची वेबसाइटwww.bseindia.com व वेबसाइटwww.nseindia.com एक्सचेज ऑफ इंडिया यांच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.

अंबा एन्टरप्रायजेस लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : एस. क्र. १३२, एच. क्र. १/४/१, प्रेमराज इंडस्ट्रियल इस्टेट, शेड क्र. बी-२, ३, ४, दळवी वाडी, नांदेड फाटा, पुणे ४११ ०४१. सीआयएन : L99999PN1992PLC198612 दूर. क्र. ०२२-२८७०१६९२ ईमेल : ambaltd@gmail.com वेबसाइट : www.ambaltd.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

					रकाम रु. मध्य
अनु. क्र.	विवरण	तिमाही अखोर ३०.०६.२०२४	तिमाही अखेर ३१.०३.२०२४	तिमाही अखेर ३०.०६.२०२३	वर्ष अखेर ३१.०३.२०२४
٧.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	८५८२.६९	७७५५.३७	७९२२.०७	२८२१३.५२
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिविशेष पूर्व)	२४९.९८	२४९.३२	१७१.१६	८५७.७३
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबीपश्चात)	२४९.९८	२४९.३२	१७१.१६	८५७.७३
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष पश्चात)	१७५.८३	१७०.३३	११८.०२	६१६.५९
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता निच्चळ नफा/(तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१७६.०६	१७०.५०	११८.२५	६१६.७७
ξ.	इकिटी भाग भांडवल	६३३.०२	६३३.०२	६३३.०२४	६३३.०२४
७ .	अन्य इकिटी	३११४.८८	२९३८.८१	२०२२.८५	२९३८.८१
۷.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही)				
	१. मूळ	१.३९	१.३५	0.93	8.८७
	२. सौम्य	१.३९	٧.३५	0.93	8.86

टिप: ए. वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज यांच्यासह तिमाही वित्तीर भहवालाचा दाखल करण्यात आले आहे. वार्षिक वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट वर उपलब्ध आहे

अंबा एन्टरपायजेस लिमिटेडकरित सही/-

श्री. केतन मेहता ठिकाण : पुणे श्रीम. सारिका भिसे व्यवस्थापकीय संचालव दि. ०७.०८.२०२४

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड सीआयएन : L17110MH1981PLC024145 वेबसाइट : www.ramgopalpolytex.com ई-मेल : rplcompliance@ramgopalpolytex.com

दूर. क्र. : ०२२-६१३९६८०० फॅक्स क्र. : ०२२-२२८५१०८५ नोंदणीकृत कार्यालय : ग्रीनटेक्स क्लीअरिंग हाउस, बी-१, २ व ३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी, ठाणे - ४२१ ३०२. कॉर्पोरेट कार्यालय : ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्री प्रेस जरनल मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखात, प्रति शेअर डाटा वगळता तिमाही अखोर विमाही अखोर वर्ष अखोर

_	तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
क्र.		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٧.	परिचालनातून एकूण उत्पन्न	८७.२७	१०३.२४	३२५.८८	१०९९.५५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	٥.२८	(२७.७२)	(२६.४३)	(१६६.६४)
n.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	٥.२८	(२७.७२)	(२६.४३)	(१६६.६४)
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असाम ान्य बाबीपरचात)	٥.२८	(२७.७२)	(२६.४३)	(१६६.६४)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(५.५६)	(२१.७०)	(२६.५९)	(१५३.०८)
ξ.	प्रदानित समभाग भांडवल	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३
૭.	अन्य इक्विटी मूल्यांकन राखीव वगळता				(२९०.५३)
۷.	उत्पन्न प्रतिशेअर (रु. १०/- प्रत्येकी)				
	मूलभूत व सौम्यीकृत (वार्षिकरित्या नाही)	0.007	(०.१९१)	(०.१८२)	(१.१४९)
टीप :					

१. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या स्टॉक एक्सचेंजसह दि. ३०.०६.२०२४ अखेर तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात www.bseindia.com व कंपनीची वेबसाइटwww.ramgopalpolytex.com वर उपलब्ध आहे रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड यांच्या मंडळाचे संचालक यांच्याकरिता व त्यांच्या वतीने

ठिकाण : मुंबई दिनांक : ०७ ऑगस्ट, २०२४

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००९१३४०५)

BIRLA

बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड

सीआयएन : एल२९२२०एमएच १९८६पीएलसी ०४१२१४ नोंदणीकृत कार्यालय: २३, बिर्ला मॅन्शन क्रमांक २, १ ला मजल डी डी साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई ४०० ००४

दूरध्वनी : (०२२) २३८२५०६० संकेतस्थळ : www.birlaprecision.com; ईमेल : info@birlaprecision.com,

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या सदितसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

यादारे कळविण्यात येते की. विर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड (कंपनी) यांची सदितसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शकवार दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२. वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण . सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

सदरील वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या तरतुर्दीच्या अनुसर तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार तसेच सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या अनुसार आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२० आणि आणि या संदर्भात जारी करण्यात आलेली अन्य परिपत्रके, अलीकडचे परिपत्रक क्रमांक ०९/ २०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, यांनी जारी केले आहे आणि परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी -पीओडी -२/ पी/ सीआयआर /२०२३/ १६७ दिनांकीत ७७ ऑक्टोबर २०२३ जे सेबी यांनी जारी केले आहे त्याच्या अनुसर तसेच सेबी आणि एमसीए यांनी जारी केलेल्या अन्य परिपत्रकाच्या अनुसार घेण्यात येत आहे.

वरील परिपत्रकाच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच त्यासह वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमित करंण्यात येणार आहे ज्या सभासदांच इ मेल तपशील डिपॉझिटरी पार्टीसिपंटस / कंपनी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२३- २४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.birlaprecision.com येथे तसेच स्टॉक

एक्स्वेंज संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bscindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले पॅनकार्ड केवायसी (पत्ता, इ मेल तपशील, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, स्वाक्षरी आदी) तपशील अद्ययावत करून घ्याव तसेच सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / एमआयआरएसडी /पीओडी -१/ पी/ सीआयआर /२०२४/ ३७ दिनांकीत ०७ मे २०२४ च्या अनुसार नामनिर्देशन तपशील अद्ययावत

* ज्**या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी :** कंपनीचे आरटीए - केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडे विहित नमना अर्ज आयएसआर - १ आणि अन्य फॉर्म त्या फॉर्ममध्ये विहित केलेल्या सूचनांच्या अनुसार सादर करावेत. हे तपशील सादर करण्याच्या संदर्भात कंपनीने सभासदांशी संपर्क साधलेला आहे. त्याचा नमुन आस्टीए यांचे संकेतस्थळ https ://investor.kfintech.com /investor - information - resources / केवायसी करिता डाउनलोड करून घ्यावा असा फॉर्म कंपनीचे

संकेतस्थळ https ://www.birlaprecision.com/investor -section -shareholder -services.php येथे उपलब्ध आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी : त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीज यांनी सूचित केल्याच्या अनुसार अद्ययावत करून घ्यावेत.

सेबी यांनी त्यांचे मास्टर परिपत्रक मुद्दा क्रमांक ७ च्या अनुसार ज्यांच्या फोलिओला डिमॅट खात्याला पॅनकार्ड, संपर्क तपशील (टपाली पत्ता पॅनकार्डशी जोडलेला नाही आणि मोबाईल

क्रमांक संलग्न केलेला नाही) संलग्न नाही त्यांच्यासाठी बँक खाते तपशील आणि नमना स्वाक्षरी त्यांच्या संबंधित फोलिओ साठी सक्तीची केली आहे तसेच अद्ययावत केवायसी तपशील सक्तीचा केला आहे आणि तेच सभासद कोणतीही अदायगी ज्यात लाभांशाचा समावेश आहे तसेच व्यान आणि अन्य अदायगी यांच्या प्राप्तीस पात्रा असणारआहेत कारण ही अदायगी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिनांक १ एप्रिल २०२४ पासून त्यांनी संपूर्ण माहिती सादर केल्यानंतर करण्यात येणार आहे. जर एखाद्या सभासदाने वरील प्रमाणे नमुद केलेली माहिती १ एप्रिल २०२४ नंतर अद्ययावत केलेली असेल तर अशा सदस्याला सर्व लाभांश, जो त्या कालावधीत जाहीर झाला आहे (१ एप्रिल २०२४ पासून अद्ययावत केल्याची तारीख पर्यंत) सदरील अद्ययावतीकरण झाल्यानंतर त्याच्याकडे असलेल्या समभागांवर इलेक्टॉनिकली जमा केला जाणार आहे

इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया : क्षभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी सुविधेच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतात. जी सुविधा कंपनीने सीडीएसएल यांच्या माध्यमातून घेतली आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आलेल्या विषयांवर दरस्थ पद्धतीने इ मतदानाच्या माध्यामातन मतदान करू शकतात. (ए) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान (बी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान आणि (सी) वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसीच्या माध्यमातून सहभाग यांच्या संदर्भातील . सचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत देण्यात येणार आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या सभासदांची संख्या ही कायद्याच्य

बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या करिता

दिनांक : ०८ ऑगस्ट २०२४ स्थळ : मुंबई

स्वाक्षरी / कंपनी सेकेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

राजा बहादुर इंटरनॅशनल लि. नोंदणीकृत कार्यालय: ३ रा मजला, हमाम हाउस, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. .



दूर. ०२२-२२६५४२७८, फॅक्स : ०२२-२२६५५२१० ई-मेल: investor@rajabahadur.com/ rajabahadur@gmail.com वेबसाइट: www.rajabahadur.com

सीआयएन : L17120MH1926PLC001273

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ.क्र	विवरण	३ महिने अखोर ३०.०६.२०२४	३ महिने अखेर ३१.०३.२०२४	सर्बाधेत ३ महिने अखेर ३०.०६.२०२३	३१.०३.२०२४ अखोर वर्ष
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७६८.१९	६१६.४७	४६१.३२	२३०७.५४
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (करपूर्व, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी)	५९.९५	२५८.६६	(१४८.०७)	१६२.४४
₹.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी)	५९.९५	२५८.६६	(१४८.०७)	१६२.४४
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी)	(१६७.६१)	१९४.७२	(११४.२८)	१२३.९९
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(१६६.०१)	१९१.५८	(११६.३०)	११५.९१
ξ.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल	२५०.००	२५०.००	२५०.००	२५०.००
७.	ताळेबंद अनुसार राखीव (महसूल राखीव वगळता)	(३७३.१५)	(२०७.१४)		(२०७.१४)
۷.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १००/- प्रत्येकी)				
	(चालू व खांडित कार्यचलनाकरिता)				
	मूळ	(६६.४०)	७६.६३	(४६.५२)	४६.३७
	सौम्य	(६६.४०)	७६.६३	(४६.५२)	४६.३७

३० जन. २०२४ अखेर तिमाहीकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाची की वित्तीय हायलाईटस

अ.	विवरण	तिमाही अखार ३०.०६.२०२४	तिमाही अखीर ३१.०३.२०२४	संबंधित तिमाही अखीर ३०.०६.२०२३	दि. ३१.०३.२०२४ रोजी अखेर गत वर्ष
क्र.		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७६७.३९	६१०.२८	४६१.३२	२३०१.३४
٦.	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	६१.७३	२५२.९७	(१३७.१७)	१६५.१७
₹.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा(अतिरिक्तव अतिविशेष बाबीं पश्चात)	६१.७३	२५२.९७	(१३७.१७)	१६५.१७
٧.	कर पचशत निव्वळ नफा/ तोटा	(१६६.४९)	१९०.१५	(२८६.१६)	१२५.८८
ч.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/तोटा (करपश्चात)	(१६४.८९)	१८७.०१	(२८८.१८)	११७.८०
टिप:					

ए. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दि. ३० जून २०२४ अखोर तिमाही अखोर वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही अखोर अलेखापरीक्षित वित्तीय अहवालांच (स्थायी व एकत्रित) विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.rajabahadur.com वर उपलब्ध आहे.

बी. निव्वळ नफा/(तोटाचे) स्वरूप, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न वा कोणतेही अन्य वित्तीय बाबी लेखा धोरण अनुसार बदल करण्यात येतील.

राजा बहादुर इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

डीआयएन : ००५६२४००

दि. ७ ऑगस्ट, २०२४

श्रीधर पिड़ी

स्वाक्षरी / कणाल अरविंद शाह अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०६९८२६५२

एक्सलरेटबीएस इंडिया लिमिटेड

सही/-तन्वी तेजस औती व्यवस्थापकीय संचालक